

Banking & NI SET - B

Multiple Choice Type Questions

- Q. 1 A promissory note is required to be signed by the _____.
a) drawer b) drawee c) holder d) maker
वचनचिट्टीवर _____ ने स्वाक्षरी करणे आवश्यक असते.
अ) आदेशक ब) आदेशी क) धारक ड) निर्माता
- Q. 2 The amount payable in a negotiable instrument must be _____.
a) certain b) conditional c) uncertain d) with interest.
चलनक्षम पत्रकात देय रक्कम _____ असणे आवश्यक आहे.
अ) निश्चित ब) सशर्त क) अनिश्चित ड) व्याजासह
- Q. 3 The term "negotiable" in a negotiable instrument means _____.
a) written b) transferable c) certain d) uncertain.
चलनक्षम पत्रकात "चलनक्षम" या शब्दाचा अर्थ _____ असा आहे.
अ) लेखी ब) हस्तांतरणीय क) निश्चित ड) अनिश्चित
- Q. 4 A Promissory Note contains _____ promise to pay.
a) express b) implied c) uncertain d) conditional
वचनचिट्टीमध्ये रक्कम अदा करण्याचे _____ वचन असते.
अ) स्पष्ट ब) गृहीत क) अनिश्चित ड) सशर्त
- Q. 5 A cheque does not require _____.
a) signature b) acceptance c) indorsement d) consideration
धनादेशामध्ये _____ ची आवश्यकता नसते.
अ) स्वाक्षरी ब) स्वीकृती क) पृष्ठांकन ड) प्रतिफळ
- Q. 6 The _____ is called as acceptor when he accepts the bill.
a) drawer b) drawee c) holder d) payee
हुंडीची स्वीकृती केल्यानंतर _____ हा स्वीकृतीकर्ता असा संबोधला जातो.
अ) आदेशक ब) आदेशी क) धारक ड) आदाता
- Q. 7 Noting is not required for _____.
a) promissory note b) bill of exchange c) cheque d) foreign bill
_____ च्या बाबतीमध्ये टिप्पणीची आवश्यकता नसते.
अ) वचनचिट्टी ब) हुंडी क) धनादेश ड) विदेशी हुंडी
- Q. 8 The drawee banker is liable to the _____ for wrongful dishonour of cheque.

a) drawer b) holder c) payee d) indorser
धनादेशाच्या चुकीच्या अनादराबाबत आदेशी बँक _____ प्रती जबाबदार असते.
अ) आदेशक ब) धारक क) आदाता ड) पृष्ठांकनकर्ता

- Q. 9 The holder in due course acquires the instrument _____.
a) without consideration b) after maturity
c) for consideration d) by theft

साधिकार धारक चलनक्षम पत्रक _____ प्राप्त करतो.
अ) विनामोबदला ब) मुदतपूर्तीनंतर
क) मोबदला देऊन ड) चोरी करून

- Q. 10 When no time for payment has been specified in the instrument, the instrument is payable _____.
a) after a reasonable time b) on a public holiday
c) on demand d) to the bearer.
चलनक्षम पत्रकात रक्कम अदा करण्यासाठी कोणतीही वेळ नमूद केलेली नसते त्यावेळेस चलनक्षम पत्रक _____ देय होते.
अ) वाजवी मुदतीनंतर ब) सार्वजनिक सुटीच्या दिवशी
क) मागणी केल्यावर ड) धारकाला

- Q. 11 A promissory note made payable to the _____ is a nullity.
a) maker b) holder c) drawee d) payee
_____ ला देय अशी बनवलेली वचनचिठ्ठी व्यर्थ असते.
अ) निर्माता ब) धारक क) आदेशी ड) आदाता

- Q. 12 Crossing provides more _____ to the cheque,
a) Security b) time c) features d) trust
रेखांकनामुळे धनादेशाला अधिक _____ प्रदान होते. / होतात.
अ) सुरक्षितता ब) मुदत क) वैशिष्ट्ये ड) विश्वासार्हता

- Q. 13 Account payee crossing is also called as _____ crossing,
a) General b) Special c) Restrictive d) Invalid
अकाउंट पेयी रेखांकनाला _____ रेखांकन असेही संबोधले जाते.
अ) सर्वसामान्य ब) विशेष क) प्रतिबंधात्मक ड) अवैध

- Q. 14 Every _____ is presumed to be a holder in due course.

- a) Maker b) Holder c) Drawer d) Drawee
प्रत्येक _____ हा साधिकार धारक आहे असे गृहीत धरले जाते.
अ) निर्माता ब) धारक क) आदेशक ड) आदेशी

- Q. 15 The term of office of a member of a local board is _____ years.
a) Four b) Five c) Six d) Eight
लोकल बोर्डाच्या सदस्यांचा कार्यकाल _____ वर्षे असतो.
अ) चार ब) पाच क) सहा ड) आठ

- Q. 16 The instrument must be presented for payment _____
a) on a holiday b) on a Working day
c) before maturity d) to the holder
रक्कम अदा करण्यासाठी चलनक्षम पत्रक _____ सादर केले पाहिजे.
अ) सुटीच्या दिवशी ब) कामकाजाच्या दिवशी
क) मुदतपूर्तीपूर्वी ड) धारकाला

- Q. 17 _____ can be dishonoured by non acceptance.
a) promissory note b) bill of exchange
c) cheque d) promissory note payable at sight
अस्वीकृतीमुळे _____ चा अनादर होऊ शकतो.
अ) वचनचिठ्ठी ब) हुंडी
क) धनादेश ड) दृष्टीस पडल्यावर देय असणारी वचनचिठ्ठी

- Q. 18 The person who draws a cheque is called the _____.
a) drawer b) drawee c) banker d) payee
धनादेश काढणाऱ्या व्यक्तीस _____ असे संबोधले जाते.
अ) आदेशक ब) आदेशी क) बँकर ड) आदाता

- Q. 19 A banking company can not create charge on its _____.
a) paid up capital b) unpaid capital c) assets d) deposits.
बँकिंग कंपनी तिच्या _____ वर प्रभार निर्माण करू शकत नाही.
अ) वसूल भागभांडवल ब) वसूल न झालेले भागभांडवल
क) मालमत्ता ड) ठेवी

- Q. 20 The indorser excludes his liability in _____ indorsement.
a) blank b) full c) restrictive d) sans recourse

पृष्ठांकनकर्ता _____ पृष्ठांकनामध्ये आपली जबाबदारी वगळतो.
अ) कोऱ्या ब) पूर्ण क) प्रतिबंधात्मक ड) सॅन्स रिकोर्स

Banking and Negotiable Instrument SET - B

Short Answer type Questions

Q. 1 Define "Bill of Exchange".

"हुंडी" या संज्ञेची व्याख्या लिहा.

Q. 2 Write the meaning and effect of "Blank Indorsement".

"कोरे पृष्ठांकन" याचा अर्थ आणि परिणाम लिहा.

Q. 3 What is the mode of proof of entries in the Bankers' Books?

बँकर्स बुक्स मधील नोंदींचा पुरावा कसा सादर केला जातो ?

Q. 4 Write any three businesses in which banking companies may engage.

बँकिंग कंपन्या करू शकतात असे कोणतेही तीन व्यवसाय लिहा.

Q. 5 Explain the meaning of Negotiable Instruments.

चलनक्षम पत्रक याचा अर्थ स्पष्ट करा.

Q. 6 What is "accommodation bill"?

"सोयहुंडी" म्हणजे काय ?

Q. 7 What is an "ambiguous instrument" ?

"संदिग्ध पत्रक" म्हणजे काय ?

Q. 8 What do you mean by "instruments negotiable by statute" and "instruments negotiable by custom"?

"कायद्याने चलनक्षम असणारे पत्रक" आणि "रूढी अथवा परंपरेने चलनक्षम असणारे पत्रक" याचा अर्थ काय ?

Q. 9 What is "noting" ?

"टिप्पणी" म्हणजे काय ?

Q. 10 What is "Banking Policy" under the Banking Regulation Act ?

बँकिंग नियंत्रण कायद्याप्रमाणे "बँकिंग धोरण" म्हणजे काय ?